



राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान मेघालय
NATIONAL INSTITUTE OF TECHNOLOGY MEGHALAYA
 Bijni Complex, Laitumkhrah, Shillong- 793003
 Ph: 0364-2501215/2501294 Fax: 0364-2501113
 Website: <http://www.nitm.ac.in/>

NIT Meghalaya invites sealed tenders in a two bid system and in prescribed format from established, reputed and experienced agencies for supply and installation of Laptops at NIT Meghalaya.

Tender papers are to reach the undersigned on or before **3:00 PM on 18.11.2020**.

Prescribed Tender documents, detailed fees and specifications, bid instructions and Terms & Conditions can be downloaded from the Institute website: <http://www.nitm.ac.in/>

Corrigendum/Addendum if any will be published in the website only.

Sd/-
Registrar

JSW HOLDINGS LIMITED
CIN: L67120MH2001PLC217751
Regd. Off.: Village: Vasind, Taluka: Shahapur, District: Thane - 421 604
Phone: 022-4286 1000 / 02527-220022 Fax: 022-4286 3000 / 02527-220020 Website: www.jswn.in


NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, the 31st day of October, 2020, to inter alia, consider and take on record, amongst other business, the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Second Quarter (Q2) and Half year ended 30th September, 2020.

Place: Mumbai
Date : October 21, 2020

For JSW Holdings Limited
Sd/-
Deepak Bhat
Company Secretary

 **JINDAL** Part of O.P. Jindal Group

NOTICE		
Unaudited Half Yearly Financial Results of the Scheme(s) of Axis Mutual Fund ("The Fund")		
Investors and prospective investors may note that pursuant to Regulation 59 of Securities and Exchange Board of India (Mutual Funds) Regulations, 1996, a soft copy of the unaudited half-yearly financial results of the schemes of Axis Mutual Fund for the period ended September 30, 2020 has been uploaded on Axis Mutual Fund's website (www.axismf.com) in a user-friendly and downloadable format (Microsoft Excel spreadsheet).		
NOTICE CUM ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI) OF AXIS MUTUAL FUND (THE FUND)		
Appointment of Mr. Ravi Garikipati on the Board of Axis Asset Management Company Limited ('Axis AMC'):		
Mr. Ravi Garikipati has been appointed as an Independent Director on the Board of Axis AMC, with effect from October 16, 2020. Accordingly, following paragraph will be included under the table pertaining to 'Details of Axis AMC Directors' in the SAI of the Fund:		
Name	Age/Qualification	Brief experience
Mr. Ravi Garikipati*	Age: 55 years Qualification: M.S., Software Systems and MMS, Management Studies	Mr. Ravi Garikipati is an entrepreneur with over 30 years of experience mostly in technology related areas and executive leadership roles. He is a board member and advisor to many late stage startups and is an active angel investor in deepTech, finTech and consumer Tech startups. Mr. Garikipati's experience has a rich combination of technology and financial services. Mr. Garikipati is the co-founder and CEO of Davinta Finserv, a technology and product focused NBFC which specializes in providing break through finserv and fintech solution. Prior to this, as the CTO & Head - Fintech at Flipkart, he defined and executed Shared Technology & Services vision and roadmap - helping Flipkart group reach new heights through highly scalable cloud infrastructure, robust multi-tenant platforms and highly optimised application architecture. Prior to Flipkart he was President and Chief Technology Officer at [24]7 Innovation Labs, a sequoia funded company and was based out of Campbell, CA/Bangalore where he led global product and technology groups to build one of the largest omni-channel customer acquisition & engagement platform driven by predictive modelling hosted in the cloud. He holds a number of patents in omni-channel predictive experience for his industry leading work. Mr. Ravi also held various senior engineering management positions at Oracle and Covansys, where he gained extensive experience in building scalable enterprise application architectures and services. He is also a director on the Board of various companies.
*Independent Director		
This notice-cum-addendum forms an integral part of the SAI of the Fund.		
All other terms and conditions of the SAI of the Fund will remain unchanged.		
Investors are requested to kindly take note of the above.		
<div> <div>For Axis Asset Management Company Limited (CIN - U65991MH2009PLC189558) (Investment Manager to Axis Mutual Fund)</div> <div>Sd/- Chandresh Kumar Nigam Managing Director & Chief Executive Officer</div> </div>		
<div> <div>Place: Mumbai Date : October 21, 2020 No. : 32/2020-21</div> <div>Statutory Details: Axis Mutual Fund has been established as a Trust under the Indian Trusts Act, 1882, sponsored by Axis Bank Ltd. (liability restricted to ₹ 1 Lakh). Trustee: Axis Mutual Fund Trustee Limited Investment Manager: Axis Asset Management Company Limited (the AMC)</div> <div>Risk Factors: Axis Bank Ltd. is not liable or responsible for any loss or shortfall resulting from the operation of the schemes. Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.</div> </div>		
<div>  <div>AXIS MUTUAL FUND</div> </div>		
<div> <div>Axis House, First Floor, C2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 025, India. TEL : (022) 4325-5161, FAX : (022) 4325-5199, EMAIL : customerservice@axismf.com, WEBSITE : www.axismf.com, EASYCALL : 1800 221 322 ADDITIONAL CONTACT NUMBER : 8108622211</div> </div>		

www.lntinfotech.com


A Larsen & Toubro
Group Company

LARSEN & TOUBRO INFOTECH LIMITED

Registered Office: L&T House, Ballard Estate, Mumbai 400 001; **Tel:** (91 22) 6752 5656; **Fax:** (91 22) 6752 5893,
E-mail: investor@lntinfotech.com; **Website:** www.lntinfotech.com, **Corporate Identity Number:** L72900MH1996PLC104693

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE
QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2020**


₹ Million						
Particulars	Consolidated					
	Quarter ended			Six months ended		Year ended
	30 September 2020	30 June 2020	30 September 2019	30 September 2020	30 September 2019	31 March 2020
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income	30,351	30,150	26,644	60,501	52,504	112,078
Net profit before tax	6,131	5,589	4,734	11,720	9,516	20,029
Net profit after tax	4,568	4,164	3,604	8,732	7,161	15,205
Total comprehensive income	6,382	5,420	2,438	11,802	5,915	11,106
Equity share capital	175	174	174	175	174	174
Earnings Per Share (not annualized) (Face value of ₹ 1/- each)						
a) Basic (in ₹)	26.13	23.92	20.73	50.05	41.23	87.45
b) Diluted (in ₹)	25.95	23.74	20.52	49.69	40.81	86.61

₹ Million						
Particulars	Standalone					
	Quarter ended			Six months ended		Year ended
	30 September 2020	30 June 2020	30 September 2019	30 September 2020	30 September 2019	31 March 2020
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income	28,403	28,295	25,464	56,698	50,083	106,059
Net profit before tax	5,754	5,301	4,946	11,055	9,922	20,070
Net profit after tax	4,298	3,970	3,882	8,268	7,700	15,524
Total comprehensive income	6,066	5,058	2,692	11,124	6,351	11,143
Equity share capital	175	174	174	175	174	174
Earnings Per Share (not annualized) (Face value of ₹ 1/- each)						
a) Basic (in ₹)	24.64	22.80	22.35	47.44	44.35	89.31
b) Diluted (in ₹)	24.47	22.63	22.12	47.10	43.89	88.45

Note:

1. The consolidated financial results and the standalone financial results of the Company for the quarter and six months ended September 30, 2020 have been subjected to limited review by the statutory auditors, reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at its meeting held on October 20, 2020.
2. The above is an extract of the detailed format of the unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited consolidated financial results and the unaudited standalone financial results for the quarter and six months ended September 30, 2020 are available on the Stock Exchanges website of BSE (www.bseindia.com/corporates), NSE (www.nseindia.com/corporates) and Company's website at www.Intinfotech.com/investors.
3. Results for the quarter and six months ended September 30, 2020 are in compliance with Indian Accounting Standards (Ind AS) as notified by the Ministry of Corporate Affairs.
4. The Board of Directors at its meeting held on October 20, 2020, has declared an interim dividend of ₹15 per equity share (Face value ₹1).
5. Figures for the earlier periods have been regrouped, wherever necessary.

Place: New Jersey, USA
Date : October 20, 2020

	Extract of Consolidated Unaudited Financial Results for the 2nd quarter & six months ended September 30, 2020 (₹ in million except per share data)		
	Consolidated		
Particulars	Sept 30, 2020	Sept 30, 2019	Sept 30, 2020
	Qtr (Unaudited)	Qtr (Unaudited)	YTD (Unaudited)
Total income from operations	3,463.67	5,313.94	5,567.81
Net profit/ (loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	387.75	638.82	(249.45)
Net profit/ (loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	387.75	638.82	(249.45)
Net profit/ (loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	285.23	755.74	(195.26)
Total comprehensive income/ (loss) for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income / (loss) (after tax)]	284.11	703.44	(196.38)
Paid-up equity share capital (face value ₹10/- each, fully paid)	1,749.55	1,749.43	1,749.55
Earning Per Share (of ₹10/- each)			
- Basic	1.63	4.32	(1.12)
- Diluted	1.63	4.32	(1.12)

Notes:

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on October 21, 2020. There are no qualifications in the report issued by the auditors.
- Unaudited Financial Results for the 2nd quarter and six months ended September 30, 2020 (on Standalone basis): (₹ in million)

Particulars	Sept 30, 2020	Sept 30, 2019	Sept 30, 2020
	Qtr (Unaudited)	Qtr (Unaudited)	YTD (Unaudited)
Total income from operations	3,463.66	5,313.75	5,567.80
Profit / (loss) before tax for the period	387.70	638.69	(249.56)
Profit / (loss) after tax for the period	285.18	755.61	(195.37)


- Uncertainty caused by the Covid-19 pandemic has led to the short-term slowdown in the business operations, however the Group is experiencing pick-up of its operations post lock down. In preparation of these financial results for the 2nd quarter and six months ended September 30, 2020, the Group has taken into account internal and external information for assessing possible impacts of Covid-19 including impact on its business operations, liquidity, financial position and recoverability of its assets and has concluded that there are no material adjustments required in the consolidated financial results.
 However, the impact assessment of Covid-19 is a continuing process given the uncertainties associated with its nature and duration and accordingly the impact may be different from that estimated as at the date of approval of these financial results. The Group will continue to monitor any material changes to future economic conditions.
- The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the 2nd quarter and six months ended September 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results is available on the websites of the Stock Exchanges www.bseindia.com, www.nseindia.com and on Company's website www.dbcorpltd.com.

For and on behalf of the Board of Directors

Sudhir Agarwal
Managing Director (DIN: 00051407)

Place: Bhopal
 Date: October 21, 2020

D. B. Corp Ltd. - Registered office: Plot No.280, Sarkhej - Gandhinagar Highway, Near YMCA Club, Makarba, Ahmedabad - 380051, Gujarat
 Tel No.: 022 - 71577000 • Email: dbcs@dbcorp.in • Website: www.dbcorpltd.com • CIN No: L22210GJ1995PLC047208

 Edelweiss Ideas create, values protect					MUTUAL FUND				
801, 802 & 803, 8th Floor, Windsor, Off C.S.T. Road, Kalina, Santacruz (E), Mumbai 400 098									
NOTICE CUM ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT (SID), KEY INFORMATION MEMORANDUM (KIM) AND STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI) OF THE SCHEMES OF EDELWEISS MUTUAL FUND									
CHANGE IN ADDRESS OF OFFICIAL POINT OF ACCEPTANCE OF TRANSACTIONS									
Investors/Unit holders are advised to take note of the following change in address of Investor Service Centre of KFin Technologies Private Limited (Registrar and Transfer Agent to the Schemes of Edelweiss Mutual Fund) which will be the official point of acceptance of transactions for all the Schemes of Edelweiss Mutual Fund ("the Fund"):									
BRANCH		OLD ADDRESS			NEW ADDRESS			EFFECTIVE DATE	
Jammu		KFin Technologies Pvt. Ltd, Gupta Tower, CB-12 , 2nd floor, Rail Head Complex, Jammu - 180 012 Phone No.: 0191-2470973			KFin Technologies Pvt. Ltd, 304, A-1, 3 rd Floor, North Block, Bahu Plaza, Jammu - 180 004 Phone No.: 0191-2470973			October 19, 2020	
Guwahati		KFin Technologies Pvt. Ltd, Bajarangwali Building, 1 st Floor, Near Bora Service, Opposite Asian Palace, Guwahati - 781 007 Phone No.: 8811036746			KFin Technologies Pvt. Ltd, Ganapati Enclave, 4 th Floor, Opposite Bora Service, Ullubari, Guwahati - 781 007 Phone No.: 8811036746			October 19, 2020	
Rajahmundry		KFin Technologies Pvt. Ltd, D No 6-1-4, T Nagar, Rangachary Street, Rajahmundry, East Godavari Dist. - 533 101 Phone No.: 0883-2434468			KFin Technologies Pvt. Ltd, No. 46-23-10/A, Tirumala Arcade, 2 nd Floor, Ganuga Veedhi, Danavaipeta, Rajahmundry, East Godavari Dist. - 533 103 Phone No.: 0883-2434468			October 21, 2020	
Accordingly, the Scheme Information Document (SID), Key Information Memorandum (KIM) and Statement of Additional Information (SAI) of the Schemes of Edelweiss Mutual Funds stands amended suitable to reflect the change as stated above. This addendum shall form an integral part of the SID/KIM/SAI of the Schemes of the Fund, as amended from time to time.									
NOTICE									
RECORD DATE FOR PAYMENT OF DIVIDEND									
NOTICE is hereby given that Edelweiss Trusteeship Company Limited, Trustee to Edelweiss Mutual Fund, has approved declaration of dividend under the following Schemes Edelweiss Mutual Fund, as per the details given below:									
Name of the Scheme/Plan/Option				Amount of Dividend	Record Date	NAV per unit as on October 20, 2020	Face Value per unit		
Edelweiss Equity Savings Fund - Regular Plan - Monthly Dividend Option				₹ 0.09 per unit*	Tuesday, October 27, 2020**	₹ 12.5441	₹ 10.00		
Edelweiss Equity Savings Fund - Direct Plan - Monthly Dividend Option				₹ 0.09 per unit*		₹ 13.0841			
Edelweiss Balanced Advantage Fund - Regular Plan - Monthly Dividend Option				₹ 0.17 per unit*		₹ 17.9			
Edelweiss Balanced Advantage Fund - Direct Plan- Monthly Dividend Option				₹ 0.17 per unit*		₹ 19.57			
Edelweiss Aggressive Hybrid Fund - Regular Plan - Dividend Option				₹ 0.17 per unit*		₹ 17.37			
Edelweiss Aggressive Hybrid Fund - Direct Plan - Dividend Option				₹ 0.17 per unit*		₹ 18.6			
Edelweiss Banking and PSU Debt Fund - Regular Plan - Dividend Option				₹ 0.27 per unit*		₹ 18.5098			
Edelweiss Banking and PSU Debt Fund - Direct Plan - Dividend Option				₹ 0.27 per unit*		₹ 18.9012			
Pursuant to payment of dividend, the NAV of the aforementioned Dividend Options of the Schemes will fall to the extent of dividend payout and statutory levy, if any. *Distribution of the above dividend is subject to availability of distributable surplus as on the Record Date and as reduced by the amount of applicable statutory levy, if any. Considering the volatile nature of the markets, the Trustee reserves the right to restrict the quantum of dividend upto the per unit distributable surplus available under the Schemes on the Record Date in case of fall in the market. **or the immediately following Business Day if that day is a Non-Business Day. All Unit holders whose name appears in the Register of Unit holders of the aforementioned Dividend Options of the Schemes as at the close of business hours on the Record Date shall be eligible to receive the dividend so declared. Investors are requested to take note of the above.									
Place : Mumbai Date : October 21, 2020						For Edelweiss Asset Management Limited (Investment Manager to Edelweiss Mutual Fund) Sd/- Radhika Gupta Managing Director & CEO			
For more information please contact: Edelweiss Asset Management Limited (Investment Manager to Edelweiss Mutual Fund) CIN: U65991MH2007PLC173409 Registered Office: Edelweiss House, Off C.S.T Road, Kalina, Mumbai - 400098 Corporate Office: 801, 802 & 803, 8th Floor, Windsor, Off C.S.T. Road, Kalina, Santacruz (E), Mumbai 400 098 Tel No:- +91 22 4093 3400, Toll Free No. 1800 425 0090 (MTNL/BSNL), Non Toll Free No. 91 40 23001181, Fax: +91 22 4093 3401 / 4093 3402 / 4093 3403, Website: www.edelweissmf.com									
MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.									



वैद्यकीय प्राणवायूची गरज निम्न्याने घटली

पुणे, दि. २१, (प्रतिनिधी) : कोरोनाबाधितांची संख्या घटली असल्याने सध्या वैद्यकीय प्राणवायूची गरज निम्न्याने घटली आहे. यापूर्वी कोरोनाबाधितांपैकी पाच ते सहा टक्के रुग्णांचा प्राणवायूची गरज असताना १५ टक्के रुग्णांना प्राणवायू देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले होते. आल्यानंतर राण्याच्या आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांमधील प्राणवायू वापराचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सध्या प्राणवायूचा वापर कमी झाल्याने त्याबाबत लेखापरीक्षणच केले नसल्याचे समोर आले आहे. रुग्णांच्या तुलनेत प्राणवायूचा वापर अधिक असल्याचे


निदर्शनास आल्यानंतर खासगी रुग्णालयांमधील प्राणवायूच्या वापराची पडताळणी करणे, भरणा केे द्रावर देखरेख ठेवण्याचे आणि सर्व रुग्णालयांना प्रतिदिन किती प्राणवायूची गरज आहे याची माहिती संकलित करण्याच्या सूचना गेल्या महिन्यात देण्यात आल्या होत्या. एक महिन्यानंतरही लेखापरीक्षण करण्यात आले की नाही, याबाबत प्रशासनाकडून माहिती दिली जात नसल्याचे समोर आले आहे.

टन प्राणवायूची मागणी होती. त्यानुसार पुरवठा करण्यात आला, मात्र प्रत्यक्षात के वळ १६० मे. टन प्राणवायूचा वापर झाला. परिणामी उर्वरित प्राणवायूचा साठा शिल्लक राहिला. ऑक्टोबर महिन्यातही ही मागणी निम्न्याने कमी झाली आहे. मात्र, अचानक रुग्णसंख्या वाढल्यास अतिरिक्त साठा प्रत्येक शासकीय आणि खासगी रुग्णालयांना देऊ के ला आहे, तरीदेखील प्राणवायू शिल्लक राहत असल्याचे दिसून येत आहे.

वैद्यकीय वापरासाठी, तर २० टक्के औद्योगिक वापरासाठी निश्चित करण्यात आला होता. मात्र, सप्टेंबरअखेरपासून शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. परिणामी वैद्यकीय प्राणवायूची मागणी ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. दुसऱ्या बाजूला उद्योगचक्र सुरू झाले असून प्राणवायू सुरळित नसल्याने अनेक उद्योगांना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर अनन व औषध प्रशासनाने वैद्यकीय प्राणवायूची गरज भागवून उर्वरित प्राणवायूचा पुरवठा उद्योगांना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पुण्याला पुन्हा पावसाने झोडपले; पुढच्या दोन दिवसांसाठी ‘ह’ आहे इशारा

पुणे, दि. २१, (प्रतिनिधी) : दिवसभर विश्रांती घेतलेला पाऊस मंगळवारी रात्री धुवौधार बरसला. रात्री दहा नंतर पुणे शहराच्या विविध भागात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे शहरात टिकटिकाणी पाणी साठले होते. रात्रीच्या निरव शांततेत घराबाहेर कोसळणारा पाऊस, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या चमकण्याने नागरिक धास्तावले. पावसाचा जोर पाहून अनेकांना गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाची जात्र आठवून धडकी भरली. हडपसर, कोढवा, कात्रज मध्ये पावलाला पहिल्यांदा सुरुवात झाली आणि अर्ध्या तासात शहराच्या सर्वच भागात जोराचा पाऊस पडला. मुख्य रस्त्यांबरोबरच उपनगरातील गल्ल्यांमध्ये रस्त्याच्या कडेला पाणी साठले होते. रात्री उशिरापर्यंत बरी बरसत राहिल्या. परतीचा पाऊस, ऑक्टोबर हिटच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांना ऑक्टोबरच्या पावसाने धडकी भरवली आहे. शहरालगतच्या घाट माथ्यावर आणि जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस शहरात मेघगर्जनसह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा तर घाट माथ्यावर जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान, पुण्यात गेल्या एका तासात ४३.२ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.



पुण्यात कोरोनाचे ३२८ नवे रुग्ण, पिंपरीत ११ जणांचा मृत्यू

२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अखेर ४ हजार २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर उपचार घेणाऱ्या ९०४ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे अखेर १ लाख ४५ हजार ३३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २०१ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून ११ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, ३३४ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या ८५ हजार ८५० वर पोहचली असून पैकी ८२ हजार

११८ जण कोरोनातून बरे झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ४६१ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

रात्री अकरापर्यंत परीक्षा..



पुणे, दि. २१, (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत मंगळवारी पुन्हा सर्व्हरची अडचण उद्भवली. त्यामुळे काही काळासाठी परीक्षा थांबवावी लागली. या अडचणीवर उपाय म्हणून विद्यापीठाकडून रात्री अकरापर्यंत परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली. मात्र, सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणी सुटणार कधी, असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन परीक्षेसाठी नोंदणी के लेल्या एकूण १ लाख ७० हजार ९०९ विद्यार्थ्यांपैकी सायंकाळी सहा वाजेपर्यंत १ लाख ५४ हजार ६३४ विद्यार्थ्यांनी मंगळवारी ऑनलाइन परीक्षा दिली. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले की, मंगळवारी परीक्षा देण्याच्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे एक लाख ७० हजारांच्या दरम्यान होती. सकाळी ६६ हजार विद्यार्थ्यांनी एकाचवेळी लॉगइन केल्याने सर्व्हरची तांत्रिक अडचण झाली. त्यामुळे विद्यार्थी संख्या अधिक असणाऱ्या विषयांची परीक्षा पुढील सत्रात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तांत्रिक समस्यांमुळे परीक्षा देण्यात अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत परीक्षा देण्याची संधी उपलब्ध केली. अभियांत्रिकीच्या पीडीडी विषयाच्या परीक्षांत निम्माहून अधिक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे असल्याने प्रश्नपत्रिका सोडवता आली नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. मात्र अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीने घाईने प्रश्न सोडून प्रश्नपत्रिका सबमिट के ल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तांत्रिक अडचणीसहअभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे.

‘मिसिंग’च्या तक्रारीचा तपासही बेपत्ता

पुणे, दि. २१, (प्रतिनिधी) : पुण्यात बेपत्ता झालेल्या (मिसिंग) व्यक्तींचे खून झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तरीही ‘मिसिंग’ची तक्रार दाखल झाल्यानंतर तत्काळ त्याचा गांभीर्याने तपास होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. ‘मिसिंग’च्या तक्रारीचा तपासच बेपत्ता होत असल्याने हे घडत असल्याची टीका होत आहे.

अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. शिरसाट यांचा खून झाल्याचे १३ फेब्रुवारीला आढळून आले. पोलिसांनी सुरुवातीलाच गांभीर्याने तपास केला असता, तर त्यांचा जीव वाचला असता, असा दावा नातेवाइकांनी केला होता.

बिबनवेवाडीतून दौड वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा खून झाल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले आहे. या प्रकरणी आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व गोष्टी घडत असताना ‘मिसिंग’कडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे.

शिवाजीनगर न्यायालयात वकिली करणारे उमेश मोरे एक ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. त्यांचे अपहरण करून खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी दोन ऑक्टोबरला ‘मिसिंग’ची तक्रार दाखल केली होती. पण, पाच दिवस पोलिसांनी विशेष लक्ष दिले नाही. कुटुंबीयांनी चातपाताचा संशय व्यक्त केल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपासाची सुत्रे फिरकून आरोपीला अटक करण्यात यश आले.

‘शहरात सीसीटीव्हीचे जाळे आहे. तसेच, पोलिसांकडे अनेक तांत्रिक गोष्टी असून, त्याद्वारे तत्काळ बेपत्ता व्यक्तीची माहिती काढणे शक्य आहे. मात्र, बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यास कष्ट घ्यावे लागतात. त्या वेळी पोलिस कमी पडतात. सीसीटीव्ही पाहणे, सीडीआर काढणे अशा अनेक गोष्टींचा वापर पोलिस करू शकतात. पण, पोलिस ठाण्याच्या इतर कामांतून पोलिस बेपत्ता प्रकरणांकडे लक्ष देत नाहीत. पण, बेपत्ता झालेली व्यक्ती, तिची पार्श्वभूमी याची माहिती घेऊन गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे,’ अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सर्वधिक बेपत्ता महाराष्ट्रात
व्यक्ती बेपत्ता होण्यामध्ये देशात महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. २०१९अखेर राज्यातील ५७ हजार ४९७ नागरिक बेपत्ता आहेत. तरुण पंश्चम बंगालमध्ये ५३ हजार ५३९ नागरिक बेपत्ता आहेत. देशात तीन लाख ४४ हजार ३९५ नागरिक बेपत्ता असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्रात २०१८ अखेर ५८ हजार नागरिक बेपत्ता होते. २०१९मध्ये त्यात ६६ हजार ४७८ बेपत्ता नागरिकांची भर पडली. त्यामुळे एक लाख २४ हजार ५१५ नागरिक बेपत्ता झाले होते. त्यापैकी २०१९पर्यंत ६७ हजार नागरिकांचा शोध घेण्यात यश आले आहे. तरीही ५७ हजार नागरिक बेपत्ता असल्याचे ‘एनसीआरबी’च्या अहवालात दिसून आले आहे.

उपवासासाठी भेंडी, बटाटा, राजगिन्याला मागणी

पुणे, दि. २१, (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवात अनेक जण भक्तिभावाने उपवास करतात. उपवासासाठी लागणाऱ्या भाज्यांच्या विशेषतः भेंडी, बटाटा, राजगिन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. राजगिन्याची गड्डी स्वस्त अरली, तरी भेंडी आणि बटाट्याच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो भेंडीची १२० ते १४० रुपये किलो या दराने विक्री केली जात आहे. गेल्या महिनाभरापासून बटाट्याचे दर तेजीत असून बटाट्याची विक्री ६० रुपये किलो या दराने केली जात आहे.

नवरात्रोत्सवात रताळ्यांची मुबलक आवक होत आहे. किरकोळ बाजारात एक किलो रताळ्यांची प्रतवारानुसार ६० ते ८० रुपये दराने विक्री केली जात आहे. राजगिन्याच्या एका गड्डीची विक्री १२ ते १५ रुपये दराने केली जात आहे. पावसापूर्वी बहुतांश फळभाज्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. नवरात्रोत्सवात उपवासासाठी भेंडी, राजागिरा, बटाटा, रताळी या भाज्यांना मोठी

मागणी असते. गेल्या महिनाभरापासून घाऊक आणि किरकोळ बाजारात बटाट्याची आवक कमी होत चालली आहे. त्यामुळे बटाट्यांच्या दरात तेजी निर्माण झाली आहे, अशी माहिती किरकोळ बाजारातील भाजीपाला व्यापारी प्रकाश दमढेरे यांनी दिली. नवरात्रोत्सवात मार्केट याडॉतील तरकारी विभागात रताळ्यांची आवक वाढली आहे.



बेळ्यावमधील रताळी थोडी तुरट असल्याने मागणी कमी असते, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट याडॉ अडते संघटनेचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली. घाऊक बाजारात कराड, मलकापूर भागातील रताळ्यांना प्रतिकिलो २० ते २५ रुपये असा भाव मिळाला आहे. बेळ्यावमधील रताळ्यांना प्रतिकिलो १२ ते १५ रुपये भाव मिळाला आहे. कराड, मलकापूर भागातून दोन हजार गोणी तसेच बेळ्याव भागातून दोन ट्रेमोमधून रताळ्याची आवक झाली, असे घुले यांनी सांगितले.

पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणांतील पाण्याचे नियोजन लवकरच

पुणे, दि. २१, (प्रतिनिधी) : खडकवासला धरणासाखळी प्रकल्पात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग तूर्त थांबवण्यात आला आहे. दरम्यान, ऑक्टोबरअखेर किं वा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात धरणांमधील उपलब्ध पाण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात येणार आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसागाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. सध्या चारही धरणांत मिळून एकू ण २९.१३ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९९.९४ टक्के पाणीसाठा आहे. सोमवारी रात्रभर केवळ खडकवासला धरण परिसरात २० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली, तर उर्वरित तिन्ही धरणांच्या क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली. दिवसभरात चारही धरणांच्या परिसरात पावसाने विश्रांती घेतली. परिणामी खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग तूर्त थांबवण्यात आला आहे. धरणांमध्ये उपलब्ध



असलेल्या पाण्याचे नियोजन ऑक्टोबर महिनाअखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात येणार आहे. याबाबत खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील म्हणाले, ह्रासध्या परतीचा जोरदार पाऊस पडत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस पडत आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन ऑक्टोबरअखेर होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात येणार आहे.

शहराच्या वाढीव पाण्याबाबत वर्चा

पुणे महापालिकेची १७ टीएमसी पाण्याची मागणी असून ती मंजूर करण्याबाबत महापालिका आग्रही आहे. मात्र, जलसंपदा विभागाने लोकसंख्येचे प्रमाणीकरण करून देण्याचा आग्रह धरला आहे. पुण्याला ११.५० टीएमसी म्हणजेच दररोज ८९२ दशलक्ष घनफू ट (एमएलटी) पाणी कोटा मंजूर आहे. राज्य सरकारकडून जास्त पाणीकोटा मंजूर होईपर्यंत वर्षाला ११.५० टीएमसी याप्रमाणेच करार करण्यास महापालिके च्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

दहा धरणांमधून पाण्याचा विसर्ग

जिल्ह्यातील के वळ पिंपळगाव जोगे आणि माणिकडोह या दोन धरणांचा अपवाद वगळता अन्य सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे सध्या नडा धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्याच्या दहा धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्याच्या सीमेवरील उजनी धरणातून भीमा नदीत ३० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.



जाहीर नोटीस
मी अनिता जगदीश म्हात्रे, जाहीर करीत आहे की, माझा पती जगदीश कृ ष्ण म्हात्रे यांचा दिनांक 21.06.2020 रोजी मयत झाले, त्यांच्या नावे रिश्का क्रमांक MH02-DU-2253, परमिट क्रमांक 45040/W/05 आहे. त्यांची वास मी आहे. जर कोणास हरकत असेल तर 15 दिवसाचे आत आर्टीओ अंधेरी येथे संपर्क करावा.

नमुना क्र.७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय वृहन्मुंबई विभाग मुंबई

धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. अनी बेडंत रोड, वरकी, मुंबई-४०००९८

चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक : **ACCI/ X / 1076 / 2020**

सार्वजनिक न्यासाचे नाव :

JIVA FOUNDATION ... बबल.

Mr. Rajhans Manik Gajare अर्जदार.

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, वृहन्मुंबई विभाग, मुंबई** हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विक्षत व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम -१९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय ?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/- (अक्षरी रूपये एक हजार केवळ)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणांमध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देण्या असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा शीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगायच्याचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहनीशिची व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक २०/१०/२०२० रोजी दिली.

सही/-
अधीक्षक (न्याय शाखा)
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, वृहन्मुंबई विभाग, मुंबई

शिक्का

JSW HOLDINGS LIMITED

CIN: L57120MH2001PLC217751

Regd. Off.: Village: Vasind, Taluka: Shahapur, District: Thane - 421 604

Phone: 022-4286 1000 / 02527-220022 Fax: 022-4286 3000 / 02527-220020 Website: www.jsw.in

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, the 31st day of October, 2020, to inter alia, consider and take on record, amongst other business, the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Second Quarter (Q2) and Half year ended 30th September, 2020.

Place: Mumbai

Date : October 21, 2020

For JSW Holdings Limited

Sd/-

Deepak Bhat

Company Secretary

NORTON

ग्राईडवेल नॉर्टन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: लिला बिझनेस पार्क, ५वा स्तर, अंधेरी-कुर्ला रोड, मोठे, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. दूर:०२२-४०२२२२२१, फॅक्स:०२२-४०२२११०२. ई-मेल:sharecmpt.GNO@saaint-gobain.com, वेबसाईट:www.grindwellnorton.co.in

सीआयएन: एल२६५९३एमएच१५०पोल्लसी००८१६३

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या विमाही व अर्थवर्षाकरिता कंपनीचे अलेखपारिश्रित वित्तीय अहवाल विचारत घेणे व मान्यता देणे याकरिता शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२० रोजी कंपनीच्या ऑनलक मंडळाची वित्तीय वर्ष २०२०-२१ ची चुनंब सभा होणार आहे.

मंडळ सभेची सूचना कंपनीच्या www.grindwellnorton.co.in आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

ग्राईडवेल नॉर्टन लिमिटेडकरिता के. विस्नेस्वरन कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई

दिनांक: २१ ऑक्टोबर, २०२०

सदस्यत्व क्र.ए१६१२३

श्री ओंकार को-ऑप.क्रेडिट सोसा.लि. मुंबई

मुख्य कार्यालय – यशोदा निवास १/६, पहिला माळा, बोरला, चिंचपाड, गोवंडी, मुंबई-४०००८८. मोबाईल : ९८६७२५५४६९/९८९२००२९३३

सोने तारण कर्ज थकबाकीदारांना नोटीस

खालील निर्दिष्टित केलेल्या कर्जदारांना अंतिम सूचना देण्यात येते की, त्यांनी आपल्या थकीत कर्जांची व्याजासह पुर्ण रकम **दि. ०४.११.२०२०** पर्यंत भरावी व या तारखेपर्यंत कर्जांची पुर्ण परतफेड केली नाही तर त्यांनी तारण म्हणून आमच्याकडे ठेवलेले सोन्याचे दागिने त्या तारखेनंतर त्वरीत विकण्यात येतील. सदरहू दागिने विकून कर्जांची वसुली केली नाही तर उर्वरित कर्जाकरिता कर्जदार यांच्या विरुध्द **महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १० १ अन्वये** कायदेशिर कारवाई करून वसूल केले जाईल. त्यासाठी होणाऱ्या खर्चास व परिणामास कर्जदार स्वतः जबाबदार राहतील. तसेच दागिनांच्या विक्री झाल्यानंतर त्यांनी कोणतीही हरकत घेतल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही. याची कर्जदारांनी नोंद घ्यावी.

श्री ओंकार को-ऑप.क्रेडिट सोसा.लि. मुंबई

अ. क्र. **कर्ज खाते क्र.** **कर्जदाराचे नांव** **शाखा येणे वाकी**

१) २१ श्री. विजय अनंत सुर्वे कोपरखेरा १७१२६१/-

२) ७० श्री. गुरुदत्त मोहन प्रभु कोपरखेरा १६०७५८/-

३) ९३ सौ. पुनम जितेंद्र सोनी कोपरखेरा १६५६०६/-

४) ११४ श्री. कजोडमल हरिनारायण जाट कोपरखेरा ३७५६०/-

एकुण ५३५१८५/-

विशेष सूचना : सोन्याचे दागिने लिलाव पध्दतीने विकावेत की, सुवर्णकार मार्फत विकावेत किंवा इतर पध्दतीने विकावेत या बाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार पतसंस्थेने राखून ठेवला आहे. तसेच सोने दागिन्यांची विक्री स्थगित करणे/रद्द करणे/पुढे ढकलणे या संबंधितचे अधिकारही पतसंस्थेने राखून ठेवले आहेत.

सही/-

अध्यक्ष

दिनांक : २२.१०.२०२० **श्री ओंकार को-ऑप. क्रेडिट सोसा. लि.**

ARKA Fincap Limited

(Formerly known as Kirtoskar Capital Limited)

Regd. Office: One World Center, 1202B, Tower 2B, Floor 12B, Jupiter Mills Compound, Senapati Bapat Marg Mumbai- 400013, India

Tel: +91 22 40471000 CN: U69999MH2016PLC330332 Website: www.arkafincap.com E-mail: arkafin@arkafincap.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2020 (₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Half Year Ended	
		30 September 2020	30 September 2019
		Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations	₹ 3,959.40	₹ 1,911.98
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	₹ 1,023.26	₹ 233.71
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	₹ 1,023.26	₹ 233.71
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	₹ 705.66	₹ 89.54
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	₹ 705.66	₹ 89.54
6	Equity Share Capital (Face value of ₹ 10/- each)	₹ 56,054.09	₹ 52,650.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		
		Refer note (c)	
8	Earning per share (In ₹) (Not Annualised)		
(a) Basic		0.13	0.02
(b) Diluted		0.13	0.02

a. The above is an extract of detailed format of unaudited financial results for the half year ended 30 September 2020, prepared pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI circular dated 5 July 2016. The full format of the unaudited financial results are available on the website of the Company at www.arkafincap.com and on the website of the BSE Ltd. at www.bseindia.com.

b. The financial results of the Company have been prepared in accordance the Indian Accounting Standard ("Ind AS") notified under section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time. The Company has adopted Ind AS from 1 April 2020 with effective transition date of 1 April 2019. This transition has been carried out from the erstwhile Accounting Standard notified under the Act, read with relevant rules issued thereunder and guidelines issued by the Reserve Bank of India ("RBI") and generally accepted accounting principles in India (collectively referred to as "Previous GAAP"). Accordingly, the impact of transition has been recorded in the opening reserve as at 1 April 2019 and the corresponding figures presented in these results have been restated/reclassified.

There is a possibility that these financial results for the current and previous periods may require adjustments due to changes in financial reporting requirements arising from new standards, modifications to the existing standards, guidelines issued by the Ministry of Corporate Affairs and the RBI or changes in the use of one or more optional exemptions from full retrospective applications of certain Ind AS permitted under Ind AS-101 which may arise upon finalisation of the financial statements as at and for the year ending 31 March 2021 prepared under Ind AS.

c. As permitted under circular no. CIR/MD/DF/169/2016 dated 14 August 2016 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), the Company has opted to avail exemption for submission of Ind AS compliant financial results and statement of assets and liabilities for the previous year ended 31 March 2020 and accordingly the same has not been disclosed above. Financial results for the half year ended 30 September 2019 have not been subjected to limited review/audit. However, the management has exercised necessary due diligence to ensure that the financial results for the half year ended 30 September 2019 provide a true and fair view of the Company's affairs.

d. The unaudited financial results of Arka Fincap Limited ("AFL" or "the Company") for the half year ended 30 September 2020 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board at its meeting held on 21 October 2020. The unaudited financial results have been subjected to limited review by the Statutory Auditor of the Company.

For and on behalf of the Board of Directors of Arka Fincap Limited (Formerly known as Kirtoskar Capital Limited)

Sd/-

Vimal Bhandari
Executive Vice Chairman and CEO
DIN: 00001318

Disclosures in accordance with Regulation 52(4) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") for the half year ended 30 September 2020

(a) Credit Rating

Sr. No.	Nature of Instrument	Name of the Instrument	Name of Credit Rating Agency	Amount Rated (₹ in Lakhs)	Current Rating	Date of Rating
1	Long term instrument	Bank Lines	CRISIL	50,000	CRISIL AA+/Stable	18/12/2019
2	Long term instrument	Non-convertible debentures	CRISIL	12,500	CR	